

प्रतिनियुक्तीने नियुक्ती

श्रीमती जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी
सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची
महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र
वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई
शहर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. टिआरएफ-०७२४/प्र.क्र.२३६/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ:-

- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
- २) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/ प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४), ४ (५) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून, श्रीमती जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई शहर या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकार्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्रीमती जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी हया नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याने, त्यांनी पुढील सूचनांसाठी अपर मुख्य सचिव-१, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे तात्काळ हजर व्हावे.

३. महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण, मुंबई शहर या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्रीमती जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा अपर मुख्य सचिव-१, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०११२०२९००४०१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(महेश वरुडकर)
शासनाचे उप सचिव

प्रति,

१. अपर मुख्य सचिव-१, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२. विभागीय आयुक्त, कोकण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. संबंधित जिल्हाधिकारी.
७. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
९. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
१०. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
११. संबंधित उप जिल्हाधिकारी
१२. उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१३. निवडनस्ती (ई-२).